

Aditya Birla Capital Limited
(Formerly known as Aditya Birla Financial Services Limited)



PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220
CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE OF THE ELEVENTH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Eleventh Annual General Meeting ("Meeting") of the Members of Aditya Birla Capital Limited (formerly known as Aditya Birla Financial Services Limited) ("the Company") will be held on Monday, 27th August, 2018 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at the Club Auditorium, Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat, to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of the Meeting dated 8th May, 2018, together with the Explanatory Statement relating to the relevant business specified therein.

The Notice of the Meeting, Annual Report for the financial year 2017-18, Attendance Slip for the Meeting, Proxy Form and Route Map have been sent electronically to the Members of the Company who have registered their email address with the Company/Depository Participants. Physical copies of the Annual Report are being sent by the permitted mode to those Members who have not registered their e-mail address. The e-communication / dispatch of the same has been completed by 3rd August, 2018.

Members can also download the Annual Report along with the Notice of the Meeting from the website of the Company i.e. www.adityabirlacapital.com and from the website of Karvy Computershare Private Limited ("Karvy") i.e. <https://evoting.karvy.com>. In case any Member is desirous of obtaining a printed copy of the above documents, he/she may write to the Company at abc.secretarial@adityabirlacapital.com quoting their DP ID and Client ID/ Folio No., as the case may be and the same shall be provided, free of cost, upon receipt of request from the Member.

In compliance with the provisions of Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company is providing its Members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be considered at the Meeting by electronic means and the business may be transacted through remote e-voting platform provided by Karvy. The instructions for remote e-voting have been sent to the Members along with the Notice. The facility for voting through electronic voting system or polling paper shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the Meeting. Members who have cast their vote through remote e-voting prior to the Meeting may attend the Meeting but will not be entitled to vote again at the Meeting.

The cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the Meeting is Monday, 20th August, 2018.

The remote e-voting period commences on Friday, 24th August, 2018 (9:00 a.m. IST) and ends on Sunday, 26th August, 2018 (5:00 p.m. IST) after which remote e-voting will not be allowed. The remote e-voting module will be disabled by Karvy for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, i.e. Monday, 20th August, 2018 may obtain the User ID and password by sending a request at evoting@karvy.com. However, if a person is already registered with Karvy for remote e-voting, then the existing User ID and Password can be used for casting vote through remote e-voting.

In case of any queries or grievances relating to remote e-voting, Members are requested to contact Mr. Ananda Moolya, Karvy Computershare Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Tel. No. +91 40 6716 1627, Fax No.: +91 40 2342 0814, email ID: adityacapital@karvy.com. In case of any queries, please visit Help and Frequently Asked Questions (FAQs) section available at Karvy's website at <https://evoting.karvy.com/public/Faq.aspx>.

Pursuant to the provisions of Section 91 of the Act and applicable Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday, 21st August, 2018 to Monday, 27th August, 2018 (both days inclusive) for the purpose of the Meeting for the financial year ended 31st March, 2018.

For Aditya Birla Capital Limited
(Formerly known as Aditya Birla Financial Services Limited)

Place: Mumbai
Date : 3rd August, 2018

sd/-
Sailesh Daga
Company Secretary



Regd. Office: "Uniworth House" 3 A, Gurusaday Road, Kolkata-700 019. CIN: L55101WB1999PLC090672.
Tel.No.: (91 33) 2283 7964/65/66. Fax No.: (91 33) 2280 9282. Website: www.speciality.co.in Email: corporate@speciality.co.in

NOTICE OF 19th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

1. The 19th Annual General Meeting ("19th AGM") of the Members of **Speciality Restaurants Limited** ("Company") will be held on **Monday, August 27, 2018 at 11.00 a.m.** at Kala Mandir, 48, Shakespere Sarani, Kolkata - 700 017 to transact the business set out in the Notice convening the said 19th AGM together with explanatory statement. The Notice along with 19th Annual Report of 2017-18 has been sent to the members of the Company ("Members") in electronic form to the e-mail address/ registered address provided by the Members and made available to us by the concerned depository/ Registrar and Share Transfer Agent (RTA) and for Members who have not registered their email addresses, physical copies have been dispatched through the permitted mode to the Members. The dispatch of the Annual Reports has been completed on August 3, 2018.

Members may also note that the Notice and the Annual Report for the financial year 2017-18 is also available on the Company's website www.speciality.co.in. The physical copies of the aforesaid documents will be made available at the Registered Office of the Company for inspection on all working days except Saturdays, during business hours.

2. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, August 21, 2018 to Monday, August 27, 2018, (both days inclusive) for the purpose of the AGM.

3. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of LODR Regulations, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. August 20, 2018, may cast their vote by electronic means ("remote e-voting") from a place other than the venue of the AGM, as provided by National Securities Depository Limited ("NSDL") on all the resolutions as set out in the Notice of 19th AGM. In this regard, the members are hereby notified that:

- (i) The business set forth in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means.
- (ii) The remote e-voting shall commence on Friday, August 24, 2018 (10.00 a.m. IST).
- (iii) The remote e-voting shall end on Sunday, August 26, 2018 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.
- (iv) The cut-off date for determining the eligibility to vote is Monday, August 20, 2018.
- (v) Persons who have acquired shares of the Company and become members of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. August 20, 2018, may cast their vote by remote e-voting or at the Meeting, by obtaining the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use existing user ID and password for casting your vote.
- (vi) Members may also note that: (a) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Sunday, August 26, 2018; (b) Facility for voting through electronic voting system or poll paper shall also be made available at the AGM; (c) Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting, shall be able to exercise their right at the meeting; (d) Members who have cast their vote by remote e-voting may also attend the meeting, but shall not be allowed to vote again at the AGM; and (e) Any person whose name appears in the Register of Members of the Company / the register of beneficial owners maintained by the Depositories, as on the cut-off date i.e. August 20, 2018 only shall be entitled to vote.
- (vii) The Notice of 19th AGM is available on the Company's website www.speciality.co.in and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.
- (viii) In case of any queries or issues regarding remote e-voting, Members may either refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 or at email ID - pallavid@nsdl.co.in or at 022 - 24994545 or at toll free number 1800-222-990.
- (ix) The results of voting will be declared and published, along with consolidated Scrutinizer's Report, on the website of the Company www.speciality.co.in and on NSDL website www.evoting.nsdl.com and the same shall also be simultaneously communicated to the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited within 48 hours from the conclusion of the AGM.
- (x) Members entitled to attend and vote at the meeting, may vote in person by proxy / through authorized representative, provided that all the proxies in the prescribed form / authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

By Order Of The Board Of Directors
For Speciality Restaurants Limited

Place: Mumbai
Date: August 3, 2018

Avinash Kinkhar
Company Secretary & Legal Head

NOTICE

DSP BLACKROCK MUTUAL FUND

NOTICE is hereby given regarding following:

1. **Update of Special Consideration in Scheme Information Document ("SID") of all the schemes of DSP BlackRock Mutual Fund ("Fund").** Investors/Unit Holder(s) are requested to note that 'Section IV - INTRODUCTION, D. SPECIAL CONSIDERATIONS' of the SID of all the schemes of the Fund has been updated, for more details please refer the detailed addendum to SID.
2. **Declaration of Dividend:** DSP BlackRock Trustee Company Pvt. Ltd., the Trustee to the Fund has vide Resolution dated August 4, 2018, declared a dividend, as under, in the Dividend Option under Regular Plan of DSP BlackRock Tax Saver Fund ("Scheme"), An Open Ended Equity Linked Savings Scheme.

Record Date: August 10, 2018

Scheme(s)/Plans/Options	Quantum of Dividend per unit* (Re.)	Face Value per Unit (Rs.)	NAV as on August 2, 2018 (Rs.)
DSP BlackRock Tax Saver Fund - Regular Plan - Dividend Option	0.450	10,000	16.547

*The above rate is net of Dividend Distribution Tax.

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option under Regular Plan of the aforesaid scheme of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Dividend will be paid to all those Unit Holders / Beneficial Owners, in the Dividend Option under Regular of the aforesaid scheme of the Fund, whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Pvt. Ltd. / statement of Beneficiary Owners maintained by the Depositories as on the Record Date.

Unit holders are advised to update any change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:
DSP BlackRock Investment Managers Pvt. Ltd.
CIN: U74140MH1996PTC099483
Investment Manager for DSP BlackRock Mutual Fund
Mafatal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021.
Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181
Toll Free No: 1800 200 4499, www.dspblackrock.com

Place: Mumbai
Date: August 4, 2018

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ARTEMIS GLOBAL LIFE SCIENCES LIMITED
(Formerly-PTL Projects Limited)

Regd. Office: 414/1, 4th Floor DDA Commercial Complex, District Centre, Janakpuri, New Delhi - 110058
CIN: L85191DL2011PLC216530
Website: www.agsl.in, Email: investor@agsl.in, Tel: 0124-4262305/07, Fax: 0124 - 4262306

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2018

Sr. No.	PARTICULARS	₹. Lakhs			
		QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30th June, 2018	31st March, 2018	30th June, 2017	31st March, 2018
		(UN-AUDITED)	(AUDITED)	(UN-AUDITED)	(AUDITED)
1	Total Income from Operations	12,643.07	13,733.45	11,930.26	50,278.71
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Item)	596.02	1,929.86	519.08	3,501.42
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Item)	596.02	1,930.25	519.08	3,490.43
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Item)	365.43	1,597.37	323.51	2,627.63
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	369.35	1,608.38	320.80	2,630.50
6	Paid-up Equity Share Capital (Equity Shares of ₹ 2/-each)	1323.77	1323.77	1,323.77	1,323.77
	(a) Basic	0.55	2.41	0.49	3.97
	(b) Diluted	0.55	2.41	0.49	3.97

NOTES:

The key standalone financial information of the Company is as under:

Sr. No.	PARTICULARS	₹. Lakhs			
		QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30th June, 2018	31st March, 2018	30th June, 2017	31st March, 2018
		(UN-AUDITED)	(AUDITED)	(UN-AUDITED)	(AUDITED)
1	Total Income from Operations	10.20	10.20	10.20	40.80
2	Net Profit/(Loss) for the period Before Tax After Exceptional Item	(7.94)	(5.85)	12.30	(37.81)
3	Net Profit/(Loss) for the period After Tax	(5.87)	(17.51)	8.97	(29.88)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consolidated/ Standalone) are available on the stock exchanges websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website www.agsl.in.

The above results for the quarter ended June 30, 2018 were reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on August 3rd, 2018. The statutory auditors have expressed unmodified opinion on the aforesaid results.

The above financial results have been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), as prescribed under 133 of the companies Act 2013, and the other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors of

ARTEMIS GLOBAL LIFE SCIENCES LIMITED

Place : Gurugram
Date : August 3, 2018

sd/-
ONKAR S. KANWAR
Chairman



Branch Office- Beawar, Distt. Ajmer, Tel. No: 01462-250303, E Mail-bo0047@pnb.co.in

E-Auction Sale Notice to General Public

(1) Date of Inspection of Properties- 31-08-2018 (11.00 AM to 3.00 PM), (2) Last Date of Submission of Earnest Money Deposit and KYC Documents -04-09-2018 (Up to 4.00 PM), (3) Date of E-Auction- 06-09-2018 In exercise of powers contained in the 'Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, the Authorised Officer has issued demand notice under section 13(2) for the recovery of dues with future interest, costs and charges incurred by the bank thereon from the below mentioned borrowers/guarantors/mortgagors. Further, in exercise of powers contained in said act, the Authorised Officer has taken possession of the under mentioned secured assets which are held as securities in respect of loan/credit facilities granted to the below scheduled Borrowers. Whereas, sale of the secured asset(s) is to be done through E-Auction on "As Is Where Is & without any Recourse" basis in terms of the provisions of aforesaid Act & rules framed under it. The auction sale will be conducted online through Bank's e-auction portal <http://pnbindia.biz> at the below mentioned date and time.

Name of the Borrower/ Guarantor /Mortgagor	Description of Secured Assets & properties to be sold	Date of Demand Notice Amount as per demand notice Date of Possession Amt due and date as on. 30.06.2018	Reserve Price Earnest Money Bid Increase amount	Date of inspection Last date of deposit of EMD Date & Time of E-Auction
M/s Atlas Alloys (I) Pvt. Ltd.,	Lot-01:- All that part and parcel of the industrial property of M/s Atlas Alloys (I) Pvt. Ltd. consisting of factory land & building, structures, erections, installations, etc. situated at Plot No. G-78,79 & 80 (Part), RIICO Industrial Area Beawar, Distt. Ajmer, Rajasthan. Admeasuring about 3000 Sq. Meter.	26.12.2017 Rs. 11,25,09,298.94 as on 30.09.2017 payable with interest & costs w.e.f. 01.10.2017.	Rs. 4,99,50,000/- Rs. 49,95,000/-	31.08.2018 11.00 AM to 3.00 PM 04.09.2018 up to 4.00 PM
Sh. Girish Badhuni,	Lot-02:- Including Hypothecated all Plant & Machinery and stock situated at Plot No. G-78, 79 & 80 (Part), RIICO Industrial Area Beawar, Distt. Ajmer, Rajasthan. Admeasuring about 3000 Sq. Meter.	19.03.2018 (All these properties are under Physical possession of Bank now)	Rs. 2,60,00,000/- Rs. 26,00,000/-	06.09.2018 From 10.00 AM to 11.00 AM 31.08.2018 11.00 AM to 3.00 PM
Smt. Kumud Badhuni,	Lot-02:- Including Hypothecated all Plant & Machinery and stock situated at Plot No. G-78, 79 & 80 (Part), RIICO Industrial Area Beawar, Distt. Ajmer, Rajasthan in the name of M/s Atlas Alloys (I) Pvt. Ltd.	Rs 12,11,69,514.12 as on 30.06.2018 plus further interest & expenses thereon until payment in full	Rs. 50,000/-	04.09.2018 up to 4.00 PM 06.09.2018 From 11.00 AM to 12.00 Noon
Smt. Poonam Bhardwaj (Legal heir of Sh. Ramesh Bhardwaj),	Lot-03:- All that part and parcel of the residential property of Smt. Poonam Bhardwaj W/o Late Sh. Ramesh Bhardwaj, Sh. Venkatesh S/o Late Ramesh Bhardwaj, Sh. Rishikesh S/o Late Ramesh Bhardwaj & Smt. Kamla Badhuni mother of Late. Ramesh Bhardwaj (All legal heirs of late Ramesh Bhardwaj) consisting of land & building, structures, erections, installations, etc. situated at Plot No. 278, Aadarsh Nagar Beawar, Distt. Ajmer, Rajasthan. Admeasuring about 246.66 Sq. Yards.		Rs. 90,00,000/- Rs. 9,00,000/- Rs. 50,000/-	31.08.2018 11.00 AM to 3.00 PM 04.09.2018 up to 4.00 PM 06.09.2018 From 12.00 Noon to 01.00 PM
Smt. Kamla Badhuni (Legal heir of Sh. Ramesh Bhardwaj),	Lot-04:- All that part and parcel of the industrial property of M/s Classic Polymicron Pvt. Ltd. consisting of factory land & building, structures, erections, installations, etc. situated at Plot No. F-60A, RIICO Industrial Area Beawar, Distt. Ajmer, Rajasthan. Admeasuring about 620 Sq. Meter.		Rs. 77,25,000/- Rs. 7,72,500/- Rs. 50,000/-	31.08.2018 11.00 AM to 3.00 PM 04.09.2018 up to 4.00 PM 06.09.2018 From 2.00 PM to 3.00 PM
M/s Nihon Batteries Ltd. & M/s Classic Polymicron Pvt. Ltd.	Lot-05:- All that part and parcel of the residential property of Smt. Poonam Bhardwaj W/o Late Sh. Ramesh Bhardwaj, Sh. Venkatesh S/o Late Ramesh Bhardwaj, Sh. Rishikesh S/o Late Ramesh Bhardwaj & Smt. Kamla Badhuni W/o Late. Ramesh Bhardwaj (All legal heirs of late Ramesh Bhardwaj) consisting of land & building, structures, erections, installations, etc. situated at 309-A, Aadarsh Nagar Beawar, Distt. Ajmer, Rajasthan. Admeasuring about 126.67 Sq Yards.		Rs. 35,00,000/- Rs. 3,50,000/- Rs. 50,000/-	31.08.2018 11.00 AM to 3.00 PM 04.09.2018 up to 4.00 PM 06.09.2018 From 3.00 PM to 4.00 PM

The interested parties are hereby requested to go through the detailed terms and conditions of the e-auction on the bank's website. For further details, please visit the following websites and/ or contact the Nodal Officer Sh. F.C. Singla Contact No. 8295964399. For any help to participate in e-auction prospective bidders can take help of our facilitation centers established at Circle Office, Jodhpur. For query may contact Shri Mohit Ph-9034017314. www.pnbindia.biz; www.pnbindia.in; www.eprocure.gov.in

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8(b) & 6(2) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES

The borrower/guarantor/mortgagor are hereby notified to pay the sum as mentioned above along with to date interest and other expenses/charges before the date of e-Auction, failing which the secured Asset(s) will be sold/auctioned to discharge of the liability.
Date 03.08.2018, Place : Beawar Authorized Officer: Punjab National Bank



Jharkhand Agency for Promotion of Information Technology
(An Autonomous body under Department of Information Technology, Govt. of Jharkhand)
Ground Floor, Engineers Hostel - I, Near Golchakkar, Dhurwa, Ranchi, Jharkhand
Phone: 0651-2401040, 2401067, 2401041, 2401044 Fax: 0651-2401040

Ref No. JAPIT/Welfare/ICT/01/2018

Jharkhand Agency for Promotion of Information Technology (JAP-IT), hereinafter referred as "purchaser" invites online bid through e-Tendering Process from reputed IT firms or authorized partners (Hereinafter referred to as "Bidders") till the award of contract and thereafter on award of contract, referred to as "Vendor" for "Selection of SI (System Integrator) for Supply, Installation, Operation and Maintenance of I.T and Physical Infrastructure for ICT labs in 58 residential high schools and +2 Schools under Welfare Department, Government of Jharkhand"

S. No.	Basic Requirement	Specific Requirement
1	Tender No.	JAPIT/Welfare/ICT/01/2018
2	Name of the Work	Selection of SI for Supply, Installation, Operation and Maintenance of I.T and Physical Infrastructure for ICT labs in 58 residential high schools and +2 Schools under Welfare Department, Government of Jharkhand
3	Name & address of the issuer of this tender and Address of Communication / Place of bid Submission / Opening of Bids / Contact / Address	The CEO, Jharkhand Agency for Promotion of Information Technology (JAPIT) Ground Floor, Engineers hostel I, Near Golchakkar, Dhurwa, Ranchi - 834004. Tel: 0651-2401044 Email: japit_doit@rediffmail.com
4	Date of issue of tender document	02/08/2018
5	Date for sending Pre Bid Query	10/08/2018 till 5 PM
6	Pre Bid Meeting	14/08/2018 at 2:00pm at office of JAPIT (Pls. refer the instructions for attending pre-bid meeting)
7	Last Date for online Submission of Bids	28/08/2018 up to 4:00 pm.
8	Last Date for offline Submission of Bids	29/08/2018 at 3:00 pm
9	Date of Opening of Technical Bids	29/08/2018 at 5:00 pm
10	Date of Technical presentations & interviews	To be informed later
11	Date of Commercial Bid opening	To be informed later
12	Cost of Tender Document	Rs. 15,000/- (Rs. Fifteen thousand only) through Demand Draft from any Nationalized Bank in favour of "CEO, JAPIT" payable at Ranchi to be submitted with the Technical Bid
13	Earnest Money Deposit (EMD)	Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lacs only) in form of Bank Guarantee in favour of CEO, JAPIT payable at Ranchi
14	RFP can be downloaded from	Downloaded from https://jarkhandtenders.gov.in . However, in this case, the bidders are required to submit the tender cost in the form of a demand draft (details mentioned in above para) along with the Proposal. The entire Bid process will be through e-tendering.
15	Validity of Proposal	Proposals must remain valid 180 days after the Submission date
16	Method of Selection	LI based
17	Bid Submission	Bidders must submit Tender through online and One additional hard copy of only Technical Bid at JAPIT along with original tender fee and EMD

